

# HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

CIN: L99999MH1992PLC269813

Date: 10<sup>th</sup> December, 2023

*Listing Compliance Department* **BSE Limited** Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

#### Scrip ID/Code: HAZOOR/532467

#### Sub: Newspaper Publication of Notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company, E-Voting Information, Cut-Off Date

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published on 10<sup>th</sup> December 2023 in the Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Regional Language) regarding completion of dispatch of the notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of Company to be held on Tuesday, 02<sup>nd</sup> January, 2024 at 1:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), e-Voting information and other information.

We request you to kindly take the above on record and bring to the notice of all concerned.

Thanking You, Yours faithfully,

for Hazoor Multi Projects Limited

SWAMINATH CHHOTELAL JAISWAR Date: 2023.12.10 13:27:21 +05'30'

Swaminath Chhotelal Jaiswar Company Secretary & Compliance Officer

Encl: Copy of Newspaper

3

NEWS

# **FE SUNDAY**

# TO STRENGTHEN INFRA BUSINESS Adani Group rejigs management of its infrastructure cos


# **Bimal Dayal new CEO of Adani** Infrastructure India

### **RAJESH KURUP** Mumbai, December 9

THE ADANI GROUP has restructured the top management of its infrastructure companies, including appointing Bimal Dayal as CEO of Adani Infrastructure India (AIIL).

Further, Kandarp Patel, now a director with Adani Electricity Mumbai (AEML), has been given charge of all verticals of Adani Energy Solutions (AESL). Previously, Dayal was the CEO of AESL.

In his new role, Dayal will oversee the implementation of infrastructure projects across



and a cumulative transmission network of 20,000 circuit km and 53,000 megavolt-ampere transformation capacity.

The Adani Group's infrastructure companies had earlier announced investment of

# IndiGrid raises ₹670 cr via institutional placement

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 9

INFRASTRUCTURE INVEST-**MENT TRUST** IndiaGrid has raised ₹670 crore through institutional placement.

IndiGrid, India's first publicly listed power sector Infrastructure Investment Trust (InvIT) has successfully raised ₹670 crore through an Institutional Placement process as laid out by SEBI, a statement said. According to the statement,

the IP process, launched on December 5, 2023, saw strong demand from both existing and new Indian and global institutional investors.

In September 2023, Indi-Grid had raised over ₹400 crore through a preferential issue. With the recently concluded Institutional Placement, the company has successfully raised equity funds of ₹1,070 crore in FY2023-24.



and domestic institutions to issuance and allotment of 52.7 million new units through this IndiGrid's investor base,"Harsh Shah, chief executive officer of Institutional Placement to 11 IndiGrid, said in the statement. Proceeds from the recently concluded institutional place-

used for paring down debt.

"With the capital raise, Indi-

eligible investors on December 8, 2023. More than 90% of incremental units were issued ment and those from the prefto insurance companies, erential allotment would be mutual funds, pension funds and domestic institutions.

Axis Capital Limited, Ambit Private Limited, HSBC Securities and Capital Markets (India), and SBI Capital Markets served as Book Running Lead Managers for this placement. Cyril Amarchand Mangaldas (CAM) and S&R Associates acted as issuer counsel and bankers counsel respectively.

# Sunak's officials in Delhi to discuss India-UK FTA

### PRESS TRUST OF INDIA London, December 9


SENIOR OFFICIALS FROM British PM Rishi Sunak's team are in New Delhi this week to add momentum behind the ongoing round of negotiations for an India-UK free trade agreement (FTA), according to a UK media report on Saturday.

*The Guardian* newspaper reports that while there is no official comment from either side on such a visit, Prime Minister Narendra Modi-led government is keen to finalise the FTA by the end of February

before Sunak sets off on an expected general election campaign trail.

Both countries are heading into an election year in 2024 and signing off on a trade agreement with India will bol ster Sunak's electoral pitch to voters showing signs of antiincumbency towards his governing Conservatives.

"The deal is still very much on and we think it is possible before both countries have their elections. Both sides are keen to get this done," an official close to the talks told the newspaper.



thermal, renewable energy and green hydrogen. Anil Sardana would continue as the MD of AESL. The changes are to strengthen the infrastructure business and grow it at more

than 15% per annum, the group said.

AESLis the country's largest private transmission company, with a presence across 14 states

more than ₹7 trillion over the next decade to consolidate its position as the largest infrastructure player in India.

"This fundraise has helped us expand our unit holder base with more than 90% demand from long-term investors across insurance companies, pension funds, mutuals funds

#### Grid has created a significant debt headroom of around ₹6,000-7,000 crore at the leverage cap of 70%,"the statement said. The board of directors of IndiGrid Investment Managers Ltd, acting in the capacity of investment manager of IndiGrid, approved the

indermentioned equity shares of Indo cour Industries Ltd. having its Registered Office at D MIDC Industrial Area, Gokul Shirgaon Kolhapu (Maharashtra) has been lost/misplace and I have applied for the issue of duplicate shar

Folio: 0083167, Shareholder Name: Jaswinde Kaur, Certificate No.11119, Distinctive Nos:6027156 to 6031155 Total Shares 4000. Any person who has a claim in respect of sa shares should lodge such claim with its RTA M Link Intime India Pvt. Ltd. C101, 247 Park, LB Marg, Vikhroli (west), Mumbai 400083 Maharashtra within 15 days of publication of this

# **Corporates pitch in for Chennai flood-hit**

**FE BUREAU** Chennai, December 9

TVS MOTOR COMPANY has donated ₹3 crore to the Chief Minister's Relief Fund in the wake of the flooding and damage caused by cyclone Michaung in Tamil Nadu.

the community. This will augment the tireless efforts of the government and the resilient **TWO-WHEELER MANUFAC**people of Tamil Nadu to restore normalcy." TVS Motor will also offer additional service support for its customers in the flood hit districts of Tamil Nadu. Ashok Leyland, the Indian flagship of the Hinduja Group and the country's leading commercial vehicle manufacturer donated ₹3 crore to Tamil Nadu Chief Minister Relief Fund towards relief work and humanitarian aid for the floodaffected areas.

**Cupid Trades & Finance Ltd** 

Regd. Off. :1 North SH 52, Veena Mall, Off.WE Highway, kandivali (east), Mumbai - 400101

Suzuki Motorcycle like to do our part to support launches campaign TURER Suzuki Motorcycle has rolled out free service support to flood-affected customers in Chennai and neighbouring districts, the company said. This is aimed at reducing financial impact of vehicle repairs faced by Nissan Motor rolls out service support to customers

TVS Motor is committed to helping the displaced rebuild their lives and to support the immediate relief and rehabilitation work being done by the government, the company said.

Sudarshan Venu, MD, TVS Motor said :"The floods have unleashed severe hardship on the community, and we would

affected residents. The company said it has activated dealer networks in Chennai, Chengalpattu, Kancheepuram and Tiruvallur to assist customers with free comprehensive checkups. PTI

For and Behalf of the Board

Subhash Kanojiya

**Chief Financial officer** 

JAPANESE AUTOMAKER NIS-**SAN** Motor has announced a comprehensive package of support services to customers impacted by cyclone Michaung, the company said on Saturday. Nissan Motor India said it has set up a special help desk and contact call centre to assist the flood-affected customers.

The company has also

this 07th day of December year 2023.

interest thereon.

यनियन बेंक

launched free towing vehicle support, claims filing assistance, and special offers on floor carpet replacement, among others, a company statement said. The workshops in Chennai would be operated at extended hours to serve the customers and a 10% discount has also been offered on

ment, the company added. -PTI

Asset Recovery Management Branch,

21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001.

Web address:- www.unionbankofindia.co.in, E-mail:- ubin0553352@unionbankofindia.bank

Appendix IV POSSESSION NOTICE

[Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of Union Bank of

India, Asset Recovery Management Branch, Mumbai Samachar Marg,

Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers

conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest

(Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 10.01.2014 calling

upon Borrower/ Mortgagor/ Guarantor M/s. Star Care India Pvt. Ltd.,

Mr. Manoj Parasmal Raka, Mr. Parasmal Uttamchand Raka, Mrs. Yogita

Manoj Raka, Mr. Rajendra D. Manjarelkar, Mrs. Rewti Manjarekar to repay

the amount mentioned in the Notice being Rs. 4,97,69,687.95 (Rupees Four

Crores Ninety Seven Lakhs Sixty Nine Thousand Six Hundred Eighty

Seven and Paisa Ninety Five Only) together with interest (excluding costs)

The Borrower/ Mortgagor / Guarantor having failed to repay the full amount,

notice is hereby given to the Borrower/ Mortgagor / Guarantor and the public

in general that the undersigned has taken Physical Possession of the

property described herein below in exercise of powers conferred on him

under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on

The Borrowers/ Mortgagor / Guarantor in particular and the public in general

are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the

**Description of Secured Assets** 

mentioned thereon within 60 days from the date of receipt of the said notices.

engine oil and oil filter replace-

**Union Bank** 

Name of Shareholde Jaswinder Kau

#### WESTERN RAILWAY ELECTRONIC TOE LOAD **MEASURING DEVICE**

Sr.DMM/MMCT invites E-Tender Notice No.: 81236016 Work and Location: **Electronic Toe Load Measuring Device** (ETLMD) No.TM/SM/ETLMD/218 (Fourth Revision - 2022). Approx. Cost of Work: ₹2759840/- Earnest Money Deposit: ₹55200/- Type of E-Tender: Open E-tender Time & Date for closure and opening of E-Tender: At 11.00 hrs. on 03.01.2024. The tender can be viewed at website www.ireps.gov.in. 0936

Like us on : Ffacebook.com/WesternRly

CLASSIFIEDS OTHER CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I, RAVI SONI S/O KAILASH CHANDRA SONI R/O, W-341905 Lodha Amara Kolshet Road Thane Maharashtra-400607. have changed my name to RAVIRAJ SONI.

0040702549-1

Whitst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such intents, nor for any loss or damage ncurred as a result of transactions with empanies, associations or individual advertising in its newspapers Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before anding any monies or entering into any preements with advertisers or otherwis ecting on an advertisement in any manne whatsoever. Registered letters are no accepted in response to box number fuertierment\*

FINEOTEX	CHEMICA



CIN: L24100MH2004PLC144295

Regd. Office: 42, 43 Manorama Chambers, S. V. Road, Bandra (W), Mumbai - 400050 Tel: +91- 22 26559174, Fax: +91-22 26559178 Email: investor.relations@fineotex.com Website: www.fineotex.com

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of shares to the Investor Education And Protection Fund (IEPF) Account

(As per Section 124(6) of the Companies Act, 2013)

In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and refund) Rules, 2016 ("the Rules") the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government.

A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is displayed on the website of the Company i.e. www.fineotex.com

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose unclaimed dividend/shares are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unclaimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share transfer Agents, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said unclaimed dividend/shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of said Rules

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF, for which details are available at www.iepf.gov.in.

For any information / clarifications on this matter concerned shareholders may write to the Company at investor.relations@fineotex.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - M/s. Bigshare Services Pvt. Ltd. E-2/3, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai - 400 072.; Tel. No.: 022 62638204; Email: vinod.y@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com.

For FINEOTEX CHEMICAL LIMITED Sd-

Place: Mumbai	Surendrakumar Tibrewala
Date: 09" December, 2023	Chairman & Managing Director

# HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

HMPL Regd. Off.: C-45, 4th Floor, plot-210, C Wing, Mittal Tower, Barrister Rajanai Patel Marg E-mail: hmpl.india@gmail.com /info@hazoormultiproject.com, Website: www.hazoormultiproject.com, Tel: 022-22000525

## NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING (EGM) AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Members of Hazoor Multi Projects Limited will be held on Tuesday, 02nd January, 2024 at 01:00 p.m through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in the Notice convening EGM. The Company has dispatched the ce convening EGM, through electronic mode on December 08, 2023 to the member se email addresses are registered with the Company and/or Depositories in ordance with the various Circular issued by the Ministry of Corporate Affairs and urities and Exchange Board of India. The Notice convening the EGM are available or web- site of the Company at www.hazoormultiproject.com and on the website of tral Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

#### note E-Voting and Voting during the EGM

31-03-2023 (Audited) 5.78 (24.65 (24.65	<b>30-09-2022</b> (Unaudited) 2.79 (8.81)	<b>30-09-2023</b> (Unaudited) 5.63 (15.49)		<b>30-06-2023</b> (Unaudited) 2.08	<b>30-09-2023</b> (Unaudited) 3.55	Particulars
(24.65			-	2.08	3.55	
,	(8.81)	(15.49)				Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (Before tax, Exceptional and /or
(24.65		(10.40)	(6.58)	(10.76)	(4.73)	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax
	(8.81)	(15.49)	(6.58)	(10.76)	(4.73)	(after Exceptional and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax
(26.06	(8.81)	(15.49)	(6.58)	(10.76)	(4.73)	(after Exceptional and /or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [(comprising profit or (loss) for the period (after tax)
(26.0 96.0	(8.81) 96.00	(15.49) 96.00	(6.58) 96.00	(10.76) 96.00	(4.73) 96.00	and other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share) Earnings per share (Before exceptional items)
(2.7 <sup>-</sup> (2.7 <sup>-</sup>	(0.92) (0.92)	(1.61) (1.61)	(0.69) (0.69)	(1.12) (1.12)	(0.49) (0.49)	(a) Basic (b) Diluted
	`96.0Ó (0.92)	96.0Ó	`96.0Ó (0.69)	`96.0Ó (1.12)	96.0Ó (0.49)	and other Comprehensive income (after tax)] Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share) Earnings per share (Before exceptional items) (of Rs. 10/- each) (a) Basic

Notes

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or 08th December, 2023. The figure of previous period/year have been re-grouped / re-arranged and /or recast wherever found necessary The statutory Auditors have carried out a limited review of the above financial results. Company has only one segment and hence no

separate segment result has been given.


The aforesaid Financial Result are beeing disseminated on the website of the Company The Company has adopted Indian Accowrting Standards ('Ind AS') notified under section 133 of the Companies Act, 20 13 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April, 2019.

## Place : Mumbai

# Date : 8th December,2023

#### Business Centre" Survey Nos. 14/A of Village Ghorpadi, at Wellesley Road, Opp. Lal Deval Camp, Taluka - Haveli, Dist. Pune. Shri. Abid Attar Place : Pune Chief Manager & Authorised Officer Date: 07.12.2023 Union Bank Of India

				-	1.1.1.5.5.7.0.0.9.10.9.0.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.1.	businesses, as set out in the Notice convening EGM. The Company has dispatched the Notice convening EGM, through electronic mode on December 08, 2023 to the members
PUBLIC A	ORM A NNOUNCEMENT solvency and Banknuptcy Board of India for Corporate Persons) Regulations, 2016)	(Under Regulation 6 of the I	FORM A ANNOUNCEMENT Insolvency and Bankruptcy Board of India of Corporate Persons) Regulations, 2016)	PUBLIC A (/Under Regulation 6 of the I	ORM A NNOUNCEMENT Isolvency and Bankruptcy Board of India for Corporate Persons) Regulations, 2016)	whose email addresses are registered with the Company and/or Depositories in accordance with the various Circular issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. The Notice convening the EGM are available on the web- site of the Company at www.hazoormultiproject.com and on the website of
	N OF THE CREDITORS OF NEERING LIMITED	FOR THE ATTENT	ON OF THE CREDITORS OF UE PRODUCTS RANGE LIMITED		N OF THE CREDITORS OF ALTHCARE LIMITED	Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Remote E-Voting and Voting during the EGM
BELEVAN	IT PARTICULARS	RELEV	ANT PARTICULARS	RELEVA	NT PARTICULARS	The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of EGM. Additionally, the
1. Name of corporate debtor	Viksit Engineering Limited	1. Name of corporate debtor	SAHARA Q SHOP UNIQUE PRODUCTS RANGE LIMITED	1. Name of corporate debtor	STERLING HEALTHCARE LIMITED	Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM
2. Date of incorporation of corporate debtor		2. Date of incorporation of corporate debtor		2. Date of incorporation of corporate debtor		("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the
3. Authority under which corporate debtor	RoC - Mumbai	3. Authority under which corporate debtor	ROC Mumbai RD Westen Region	3. Authority under which corporate debtor	ROC MUMBAI	Notice of the EGM.
is incorporated / registered	CTOR ACT DEBUT RICCL	is incorporated / registered		is incorporated / registered	neo momone)	
<ol> <li>Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor</li> </ol>	L999999MH1983PLC029321	<ol> <li>Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor</li> </ol>	U74999MH2011PLC218870	4. Corporate Identity No. / Limited Liability	U85110MH2007PLC171223	Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the
5. Address of the registered office and	Room No. 1-2, Kapadia Chambers,51 Bharuch	5. Address of the registered office and	25-28, Floor-2, Plot No209, Atlanta Building, Jamnalal	Identification No. of corporate debtor		Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure
principal office (if any) of corporate	Street Masjid Bunder (E), Mumbai City, Mumbai,	principal office (if any) of corporate	Bajaj Marg, Nariman Point, Mumbai City, Mumbai,	5. Address of the registered office and	43, Atlanta, Nariman Point, Mumbai - 400021.	Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their
debtor	Maharashtra, India - 400009	debtor	Maharashtra, India, 400021	principal office (if any) of corporate	Gat No. 396, Village Urse, Talegaon Toll Plaza,	votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using e-voting facility
6. Insolvency commencement date in	O9th December, 2023 (Order Receipt Date)	Address where the Books of Account	Sahara India Bhawan, 1, Kapoorthala Complex, Aliganj,	debtor	Mumbai - Pune Expressway, Maval, Talegaon	provided by CDSL.
respect of corporate debtor	Order pronounced on 08th December, 2023	of the Company are maintained 6 Insolvency commencement date in	Lucknow, Uttar Pradesh, India, 226024 06.12.2023	1.10000243000	Dabhade, Maharashtra, 410506	The Company has fixed Tuesday, 26th December, 2023 as the cut-off date for as
7, Estimated date of closure of insolvency	5th June, 2024	respect of corporate debtor	(Order Received on 08.12.2023)	6, Insolvency commencement date in	07.12.2023 Order received on 08.12.2023	certaining the names of the share holders holding shares either in physical form or in
R Name and registration number of the	Dinesh Kumar Deora	7 Estimated date of closure of insolvency	05.06.2024	respect of corporate debtor		dematerialised form, who will be entitled to cast their votes electronically in respect of
insolvency professional acting as interim	IBBI/IPA-002/IP-N00958/2020-2021/13041	resolution process	(AND AND A	7. Estimated date of closure of insolvency	04.06.2024	businesses to be transacted as per the Notice of EGM and to attend the EGM. The voting
resolution professional	1009114002911400500920202021710041	8. Name and the registration number of	Udaykumar Bhaskar Bhat,	resolution process		rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up
g Address and e-mail of the interim	B-202, ABT Apartment, Rani Sati Marg, Malad (East),	the insolvency professional acting as	IBBI/IPA-001/IP/P-01425/2018-2019/12234	8. Name and registration number of the	Dhiren S Shah	equity share capital of the Company as on Tuesday, 26th December, 2023 ("cut-off date").
resolution professional, as registered	Near Navjivan School, Mumbai Suburban,	Interim resolution professional		Insolvency professional acting as interim	IBBI/IPA-001/IP-P00220 /2017-18/ 10419	The remote e-voting period commences on Saturday, 30th December, 2023 at 9.00
with the Board	Maharashtra - 400097	<ol> <li>Address and e-mail of the interim</li> </ol>	B-304, Goldville Appartments Dange Chowk Aundh	resolution professional		a.m. and will end on Monday, 01st January, 2024 at 5.00 p.m. During this period, the
	Email: dinesh.deora@yahoo.com	resolution professional, as registered with the Board	Ravet Road Thergeon Pune-411033 udaybhat2805@gmail.com	9, Address and e-mail of the interim	B-102, Bhagirathi Niwas, Near Natraj Studio,	Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled
10. Address and e-mail to be used for	B-202, ABT Apartment, Rani Sati Marg, Malad (East),	10 Address and email to be used for	B-304, Goldville Appartments Dange Chowk Aundh	resolution professional, as registered	Sir M.V Road, Andheri - East, Mumbai 400069	by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM through VC/OAVM
correspondence with the interim	Near Navjivan School, Mumbai Suburban,	correspondence with the interim	Ravet Road Thergaon Pune-411033	with the Board	dss@dsshah.in	facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are
resolution professional	Maharashtra - 400097 Email: cirp.viksit@gmail.com	resolution professional	udaybhat2805@gmail.com	10. Address and e-mail to be used for	702, Matushree Apartment, Near Natraj Studio,	otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system
11. Last date for submission of claims	22nd December, 2023	<ol> <li>Last date for submission of claims</li> </ol>	22.12.2023	correspondence with the interim	Sir M.V Road, Andheri – East, Mumbai 400069	during the EGM.
12. Classes of creditors, if any, under	Name the class(es): Not Applicable	<ol> <li>Classes of orecitors, if any, under</li> </ol>	NA	resolution professional	cirpsterling1@gmail.com	The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also
clause (b) of sub-section (6A) of section		clause (b) of sub-section (6A) of		11 Last date for submission of claims	21/12/2023	attend/participate in the EGM through VC/OAVM but shall not been titled to cast their
21, ascertained by the interim resolution		section 21, ascertained by the interim resolution professional		12. Classes of creditors, if any, under	NA	votes again.
professional		13. Names of Insolvency Professionals	INA	clause (b) of sub-section (6A) of section		The Board has appointed Mr. Ranjit Binod Kejriwal, Practicing Company Secretary as
13 Names of Insolvency Professionals	Not Applicable	identified to act as Authorised	2	21, ascertained by the interim resolution		scrutinizer to scrutinize the voting entire e-voting process in a fair and transparent manner.
identified to act as Authorised Representative of creditors in a class		Representative of creditors in a class	3	professional		Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the
(Three names for each class)		(Three names for each class)		13 Names of Insolvency Professionals	1.	Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares
14. (a) Relevant Forms	Web link: https://bbi.gov.in/en/home/downloads	14- (a) Relevant Forms and	Weblink: https://ibbi.govin/en/home/downloads	identified to act as Authorised	2. NA	as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to
(b) Details of authorized representatives		(b) Details of authorized representatives	Physical Address/NA	Representative of creditors in a class	3.	helpdesk. evoting@cdslindia.com. However, If he/she is already registered with CDSL for
are available at		are available at		(Three names for each class)		remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.
	ional Company Law Tribunal has ordered the		ational Company Law Tribunal has ordered the	14. (a) Relevant Forms	Web linkIbbi.gov.in	In case of any queries pertaining to EGM or e-voting, members may refer to the Frequently
commencement of a corporate inso	lvency resolution process of the M/s. Viksit	UNIQUE PRODUCT RANGE LIMITED on	vency resolution process of the SAHARA Q SHOP	(b) Details of authorized representatives	Physical Address:NA	Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com,
Engineering Limited on 8th December, The creditors of M/s. Viksit Engineerin	g Limited are hereby called upon to submit their		IQUE PRODUCT RANGE LIMITED are hereby called	are available at	5	under help section or contact at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free
claims with proof on or before 22n	g Limited are hereby called upon to submit their d December, 2023 to the interim resolution	upon to submit their claims with pro	of on or before 22.12.2023[insert the date falling	Notice is hereby given that the Nat	ional Company Law Tribunal has ordered the	no. 1800 22 55 33.
professional at the address mentioned a	against entry No. 10. ir claims with proof by electronic means only. All		of the interim resolution professional) to the interim		ncy resolution process of the Sterling Healthcare	In case of any grievances relating to e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Manager,
other creditors may submit the claims	s with proof in person, by post or by electronic	resolution professional at the address n	ir claims with proof by electronic means only. All other	Limited on 07.12.2023 (order receive		at 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N M Joshi Marg, Lower
means.			of in person, by post or by electronic means.		Limited, are hereby called upon to submit their 2023 to the interim resolution professional at the	Parel (E),Mumbai- 400013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or aforesaid number
A financial creditor belonging to a class, its choice of authorised representative	, as listed against the entry No. 12, shall indicate from among the three insolvency professionals	그는 것 같은 영화에서 전망하지 않는 것 같이 다 같이 많이 가지만 것 것 같아. 가지 않아요. 것 같은 것 것	s, as listed against the entry No. 12, shall indicate its	address mentioned against entry No. 1		or contact the undersigned.
listed against entry No.13 to act as auth	orised representative of the class [specify class]	choice of authorised representative fr	om among the three insolvency professionals listed		eir claims with proof by electronic means only. All	For Hazoor Multi projects Limited
in Form CA.			representative of the class [specify class] in Form CA.	other creditors may submit the claim	s with proof in person, by post or by electronic	
Submission of false or misleading proc	sts of claim shall attract penalties. Sd/-	Submission of false or misleading pro-	tion Professional : Udaykumar Bhaskar Bhat	means.		Pawankumar Nathmal Mallawat
	Dinesh Kumar Deora	Interim Resolution Professional	uon moresolonar, odaykumar bnaskar bhat	Submission of false or misleading pro	[2] 2 HERE Y 2 HE HERE NOT THE STOLEN AND CONTRACTION CONTRACTOR STOLEN AND CONT	
Date: 9th December, 2023 Place: Mumbai	Interim Resolution Professional Viksit Engineering Limited	Regn. No.IBBI/IPA-001/IP/P-01425/	2018-2019/12234	Name and Signature of Interim Resolu Date and Place:	tion Professional : Dhiren S Shah :10.12.2023, Mumbai	Date: 08.12.2023 Executive Director
	anon engineering conten	Date and Place : 08.12.2023, PUNE			LULLEVES, MUNUA	Place : Mumbai DIN: 01538111
					-	



lotice









## मुंबई लक्षदीप 🔇

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

#### जाहीर नोटीस

माझे अशिल श्री प्रवीण गणपत पवार सज्जान रा. पाचपाखाडी सत्यवास को.ऑप.डी.सॉसा., २०३ दुसरा मञला अम्प्युत्य वैठेका वर रोड नं.२२, वीर सायरकर नगर, ठाणे (प) ४००६०६, माझे अशिलांचे नावाने गौजे पाचपाखाडी एकोपा को.ऑप.डी.सॉसा., प्लॉट नं.१०, रूम नं.डी.१, वीर सावरकर नगर, ठाणे (प) ४००६०६ यांचा मूल अलॉटमेंट लेटर, लॉटरी फार्म, म्हाडा ची मरलेली पावती व अन्य मूळ कगाय पत्र गहाळ झाले आहे. यांची नॉव वर्तक नगर पोलोस कागत पत्र नाहाळ झालो आहे. यांची नॉव वर्तक नगर पोलोस कागत पत्र नाहाळ झाला अनुरा त्याचा गैरपावर केलेले नाही आणि मिठाले नंतर करणार पण नाही यांची सुचना जाहीर नोटीस हारे देत आहे.

१०५, त्रिमुर्ती अपार्टमेंट, नागेश्वर महादेव मंदिरा जवळ, चिँचपाडा, कल्याण (पुर्व), ठाणे- ४२१३०६ दिनांक : १०/१२/२०२३

#### PUBLIC NOTICE

By this Notice, Fubic Ingeneral is informed that LATE MR. AVAZ AMIRALI TOPWALA, tenant, holder of premises being Room No. 42, Third Floor of Issak Manzil, 297, S. V. P. Road, Mumbai-40003, died intestate on 19/11/2013. The Issak Manzil Tenants Association, the association of the tenaments holder / tenants have transferred the said premises in the name of Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal, the sisters of the deceased after completing requisite Formilities and acceting the rent from the said Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal as usual. The said Mrs. Nazneen Lovai Dalal as usual. The said Mrs. Maz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dala have decided to sell, transfer, surender the said premises. Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased, if any for transfer of the tenance by the Issak Manzil Tenants Association as well as the sale transaction of the said premises belonging to the deceased, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the sale transaction of the said premises wil be completed and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane

PUBLIC NOTICE

By dist lotter, runne in generalis informed undat LATE MRS. MUMTAZ AMIRALI TOPIWALA, member of the Nav Yuwan Cooperative Housing Society Ltd. and holder / owner of Flat No. 402, 4th Floor of Bldg. No. 3, Srishti Complex, Sector-4, Mira Road (East), Dist. Thane-401107, died intestate on 18/07/2010. Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal are claiming transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased member in thier name being daughters and the legal heirs, successors of the deceased member with consent, no objection of the other legal heirs of the deceased, Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased, if any for transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in respect of the said Flat, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest belonging to the deceased member in the name of Mrs. Minaz Firoz Gilani & Mrs. Nazneen Lovai Dalal and thereafter any claim or objection will not be considered. <u>Sd</u>/

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Bahadur Vrajla Gandhi residing at flat no. 204/15 in Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Uni no. 13 CHS Ltd., located at Indra Darshar Phase-2, Oshiwara Link Road, Andheri (w), Mumbai 400 053 (hereinafter referred to a 'the said flat') was holding 50% shares, interest, title, and rights in the said flat along with Mrs. Anjana Bahadur Gandhi. Mr. Bahadu Vrajlal Gandhi died on 20th November 2023 in Mumbai without making a nomination for his 50% shares in respect of 'the said flat'.

Any person/legal heirs/claimants/objectors having objection or claim by way of sale, exchange, mortgage, inheritance, possession, gift or otherwise, etc. of whatsoever nature concerning 50% shares and interest in respect of `the said flat' are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and abandoned.

> For Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit no. 13 CHS Ltd.

#### **जाहीर सूचना** खालील स्वाक्षरीकर्ता सचिव/अध्यक्ष, दी श्याग

आरोग ( संबिधनेका () निभू) जन्मक, जू रभक कोहौंसोलि. बांच्या वतीने श्याम कोहौंसोलि. इमारतीमधील इमारत क्र. १ मध्ये फ्लंट क्र.६५ चे ५०% शेअर, अधिकार, हितबाबत मयत सदस्या स्वर्गीय कुमारी सावित्री गोकुलदास वाधवानी (सदर फ्लंटमध्ये ५०% धारणा) मार्फत अर्जदार सदस्या डॉ. (कुमारी) पुष्पा गोकुलदास वाधवानी यांच्याद्वारे सदस्यत्वाकरिता इच्छापत्रा मार्फत दाव्याचे पडताळणी व चौकशीकरिता येथे सूचना देण्यात येत आहे.

#### मालमत्तेची अनुसुची

नेवासी जागा फ्लॅंट क ६५, डमारत क ९, ज्या को-ऑप. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, ५१ भूलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६. जर कोण व्यक्तीस इमारत क्र.९ चे फ्लॅट क्र.६५ मधील ५०% शेअरबाबत करारनामा. विक्री. तारण. वापर अधिभार, कायदेशीर हक्क, बक्षीस, वारसाहक भाडेपट्टा, मालकीहक, परिरक्षा, विभागणी, ताबा विक्री, हस्तांतर किंवा मूळ दस्तावेजांचा ताबा असलेबाबत कोणताही दावा. अधिकार. हक्क. हि असल्यास किंवा मयत स्वर्गीय कुमारी सावित्री गोकुलदास वाधवानी मार्फत किंवा अन्य इत यक्तींमार्फत वारसाहक्क, अधिकार असल्यास किंव अन्य इतर प्रकारे उपरोक्त इमारत क्र.९ मधील फ्लॅट क्र.६५ बाबत काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजांच्या प्रमाणित सत्य प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे श्याम कोहौसोलि. यांच वर नमद केलेल्या पत्त्यावर आजच्या तारखेपास-१५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे स दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि इमारत क्र.९ मधील फ्लॅट क्र.६५ बाबत ५०% शेअर्सकरिता अर्जदार सदस्या डॉ. (कुमारी) पुष्प गोकलदास वाधवानी यांच्यादारे सदस्यत्वाकरि <u>इच्छापत्रा मार्फत टावा आणि इमारत क ९ मधील</u> फ्लॅट क्र.६५ बाबत सदस्यत्व व शेअर्स विचारा घेऊन हस्तांतर केले जातील. आज दिनांकीत ०९ डिसेंबर, २०२३

सही/-सचिव/अध्यक्ष ज्ञ्याम कोहौसोलि., मुंबई- ४०००२६.

वकील ए ए पाटील <u>जाहीर नोटीस</u> <u>वसई येथोल मा. श्री. आर. एच. नाथाणी,</u> <u>दिवाणी न्यायाधिश्रा</u> <u>वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात</u> विशेष दिवाणी दावा क्र. १२०/२०२३ नि.क्र. : ११ ने. ता. : २७/०९/२०२३ M/s. Paras Construction & other ....वादी विरुध्द

Vikas Kumar Devendra Mandal ....प्रतिवादी

प्रति, Vikas Kumar Devendra Mandal Flat no. D/01, Jay Apartment, Hanuman Nagar, Nallasopra west, Tal. Vasai, Dist.Palghar. Office - C/o. Shri Rakesh Sakhala, Shri Roshan Optics shop no. 9, Indra Prastha CHS. Ltd., S. T. Depot road, Nilemore, Nallasopara west, Tal.

Vasai. ज्या अर्थी सदरचे वादी हयांनी मे. दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी दावा क्र. १२०/२०२३ दाखल केला आहे.त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरहु विशेष दिवाणी दावा मध्ये, <u>प्रतिवादी</u> यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सदर प्रतिवादी अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणें सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरुन असे कळविण्यांत येते कीं सदरहु मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यांत देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख <u>१८/०१/२०२४</u> रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. १२/०९/२०२३ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली

हुकूमावरुन शिक्का सही/





मालमत्ता वसुली व्यवस्थापन शाखा: २१, वोणा चेंबर, मेझनिन मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१., वेबसाईट: http://www.unionbankofindia.co.in ई-मेल: ubin0553352@unionbankofindia.bank

### परिशिष्ट-४ ताबा सूचना

(नियम-८(१))(स्थावर मालमचेकरिता) त्याअथीं; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटावझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड (नफोसेंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट (सेकण्ड) ॲवट, २००२ अंतर्गत युनियन वॅंक ऑफ इंडिया, मालममा सुली व्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबईचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी एनफोसेंमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी देनंक १०.०१.२०१४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सुचनेतुसर कर्जदा? (तारणकर्ता/जामिनदार मे. स्टार केअर इंडिया प्रा. लि.. , श्री. मनोज पारसमल राका, श्री. पारसमल जमचंद राका, श्रीमती योगिता मनोज राका, श्री. (जेंद्र डी. मांजरेलकर, श्रीमती रेवती मांजरेकर यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय काम रु. ४,९७,६९.६८७.९५ (रुपये चार कोटी सच्याण्यव लाख एकोणसत्तर हजार सहारो शहाऐंगी आणी पैसे रांच्याण्यय फक्त) अधिक रक्षम जमा कएप्याच्या तारखेपर्यत लागू असलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच कारारदाने पूरील ल्याज, इतर शुल्क, प्राव्तीनेक खर्च इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता/ जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **युनियन वॅक ऑफ इंडिया**चे प्राधिकृत अधिकारी असलेले खालील स्वाक्षरीकर्त्वांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक तावा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ९ अन्वये ०७ डिसेंवर, २०२३ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नवे आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन वॅक ऑक** इंडिया, मालमत्ता वसुलीव्यवस्थापन शाखा, मुंबई समाचार मार्ग, मुंबई यांच्याकडे दिनांक ३०.०१.२२२ रोजी देव रक्षम रु. ११,०२,३३,०६५.६९ (रुपये दोन कोटी दोन लाखते होतीस हजार पासप्ट आणि पैसे एकोणसत्तर फक्त) अधिक रक्षम जमा करणाव्या तारखेपर्यते लागू असलेला व्याज अधिक अमुक्त व्याज तसेच करारदगने पुडील व्याज, इतर शुल्क, प्रासंगिक खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कावद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तस्त्दीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन कार्यालय क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ १२४.२१ चौ.मी. चौ.पुऊ. बिल्टअप क्षेत्र, तसेच तीन कार पार्किंग जागा, एकूण होत्रफळ २७.८७ चौ.मी. अर्थात ३०० चौ.पुऊ., रेनीसात्स बिझानेस सेन्टर म्हणून ज्ञात इमारतीमधील स्टील्टर मजला, तल्हें क्र.१४/ए, गाव घोरपडी, वेलस्ली रोड, लाल देवल कॅम्प समोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे. सही/–

	श्री. अवीद अत्तर
दिनांक: ०७.१२.२०२३	मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी
ठिकाणः पुणे	ुँ युनियन वँक ऑफ इंडिया

FEDBANK कॉपॉरेट कार्यालयः कनाकिया वॉल स्ट्रिट, ए-विंग, ५वा मजला, युनिट क्र. ५०१, ५११, ५१२, अंधेरी कुर्ला रोड, चकाला अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३.

ताबा सूचना

#### ज्याअर्थी:

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटाबझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००२ (कावदा ५४/२००२) अंतर्गत फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्ववे असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांन दिनांक ०४ जानेवारी, २०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार: (१) श्री. राजीव दयानंद ठाकूर (कर्जदार व तारणकर्ता), (२) श्रीमर्त ममता देवी (कर्जदार व तारणकर्त्या) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आपि ये रक्षम रु.२६,३५,४८८.९८ (रुपये सव्वीस लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याएँशी आणि पैसे एकोणनव्यद फक्त) दि.०१.०२.२०२३ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०४९२८३१ कराराच्या दराने ज्वावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यस

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक तावा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये ०७ **डिसेंबर, २०२३** रोजी घेतलेला आहे.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांन फेडबॅंक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे थकबाकी रक्कम रु.२६,३५,४८८.९८ (रुपये सर्व्यीस लाख पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे एकोणनव्यद फक्स) दि.०९.०९.२०२३ रोजी कर्ज खाते क्र.एफईडीकेसीएस०एचएल०४९२८३९ कराराच्या दराने चोवे

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तखूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

#### अनुसूची – १ तारण मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१३, क्षेत्रफळ ४०७ चौ.फु. कार्फेट क्षेत्र, २रा मजला, इमारत क्र.२७, काहवरे – कारेकर्स निसर्ग को.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात नोंदणीकृत को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.१३२/२, १३८/ २, १३७/१, गाव पाले बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायती–पाले बुद्रुक व पनवेल पंचायत समितीच्या मर्यादेत, पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: उत्तर: इमारत क्र.२४; दक्षिण: सस्ता; पुर्वः स्स्ता; पश्चिम: इमारत क्र.३०.

#### जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅंट क्र.१०७, १ला मजला, बी विंग, शुभम मंगलम, क्षेत्रफळ ४१० चौ.फु. (सुपर बिल्टअप क्षेत्र), गाव भाईंदर, तालुका व जिल्हा ठाणे, जुना सर्व्हे क्र.९६४, नवीन सर्व्हे क्र.२८४, हिस्सा क्र.४ या मालमतेबाबत जी श्री. अनिल हरिश्चंद्र परब यांच्या मालकीची आहे, या जागेबाबत मे. शुभम एन्टरप्रायजेस, प्रवर्तक, एक भाग आणि श्री. अनिल हरिश्चंद्र परब, खरेदीदार, द्वितीय भाग यांच्या दर्पयान श्रालेला अ.क्र.ठाणे-७-१०३९-२००२ अंतर्गत दिनांक ०४.०३.२००२ रोजी नोंदणीकृत दिनांक २१.०२.२००२ रोजी चे मुळ करारनामा झाला होता तो हरवला आहे आणि याबाबत भाईंदर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त मुळ हरवलेले करारनामाचा ताबा असेल किंवा त्यांना त्याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी आजच्या तारखेगसून ७ दिवसांत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्ताकडे हस्ते पोहोच मार्फत खालील स्वाक्षरीकर्त्वाच्या लेखी पोहोच पावतीसह किंवा रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. मार्फत कळवावे. आज दिनांकीत १० डिसेंबर, २०२३

> अॅड. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी कार्यालय क्र.१६ए, १ला मजला, इस्लाम इमारत, वीर नरीमन रोड, अकबरअलीजच्या समोर, फोर्ट, मुंबई. ०२२-२२८५२८९३/९८९२२८४१४६

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.३१६, 'डी' विंग, ३रा मजला, वीणा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. सेजल पार्क. लिंक रोड. गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४ करिता दिनांक ११.०४.१९९८ रोजीचे निश्चिती करारनामाद्वा निश्चित असलेले श्रेणी दस्तावेज म्हणून श्री सेजल कन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सुनिल शामदास चंदन यांच्या दरम्यान झालेल प्रथम करारनामा म्हणून दिनांक १५ जुलै, १९९१ रोजीचा करारनामा असलेला मुळ करारनाम माझे अशिलाकडून हरवला आहे आणि माई अशील हे द्वितीय खरेदीदार आहेत आणि माझ्य अशिलांना सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा मालकी हक, बक्षीस, कायदेशीर हकमार्फल काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथ अशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्याग आणि, किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाण: मंबई

दिनांक: १०.१२.२०२३ सही/-श्री. उमंग एच. पारचोलिया वकील उच्च न्यायालय

फ्लॅट क्र.:बी–६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई–४००१०१.

#### PUBLIC NOTICE

OTICE is hereby given that Ashfa hamshad Khan was the owner of proper nore particularly described in the schedu below (hereinafter referred to as said flat and whereas Ashfaq Shamshad Khan die on 03/05/2019 and the Death Certificate w ssued by Gram Panchayat Rohinkhee bearing reg. no. D-2019:27-03731-00002 dated 04/05/2019 and issued on 04/05/2019 eaving behind Safiva Ashfaq Khan: Afri Khan; Lubna Ajaz Shaikh & Afshee Ashfaq Khan as his only legal heirs and th egal heirs namely Afrin Khan; Lubna Aja Shaikh & Afsheen Ashfaq Khan hav eleased their rights towards the said flat i favour of Safiya Ashfaq Khan through 'Release Deed' dated 05/12/2023 beari ocument no. TNN-07-22199-2023.

Any persons apart from the name mention having any claim, rights, title, interest an demand whatsoever in below mentione roperty hence they can claim within 15 day t the office of Adv. Aalaya A. Khan, havin address at Office no. B-98, Shanti shoppin Centre, Near Railway Station, Mira Roa ast). Thane-401107 from the date he failing which it shall be deemed that Safiy Ashfaq Khan is the true and lawful owner o he said flat. SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. A/303, area admeasuring 35.31 sq mtrs. (Built-Up Area), 3rd Floor, Kewa Dham Chsl., Situated Near Geeta Naga Phase-2, Mira Road (E), Thane-401107 Village: BHAYANDAR Taluka and District: Thane, Old Survey No. 531/1 New Survey No. 64/1 (P). Date : 10/12/2023 MUMBAI LAW FIRM Place : Thane ADV. AALAYA A. KHAI ADVOCATE HIGH COURT, MUMBAI

# FCL फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

सीआवएन:एल२४१००एमएच२००४पीएलसी१४४२९५ नोंदणीकृत कार्यालय: ४२, ४३, मनोरमा चेंबर्स, एस.व्ही. रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०, भारत. दूर.:+९१-२२-२६५५९१७४, फॅक्स:+९१-२२-२६५५९१७८, वेबसाईट:www.fineotex.com, ई-मेल: investor.relations@fineotex.com

#### भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात शेअर्सचे हस्तांतरण (कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) नुसार)

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ **(नियम)** सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) च्या तरतूदीनुसार केंद्र शासनाद्वारे स्थापित आयईपीएफ खात्यात ७ (सात) सलग वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भातील लाभांश/शेअर्स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे.

मागील ७ सलग वर्षांकरिता ज्या भागधारकांनी त्यांचे लाभांश रोख केलेले नाही आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरणासाठी पात्र आहेत अशा भागधारकांची यादी कंपनीच्या <u>www.fineotex.com</u> वेबसाईटवर अपलोड केलेली आहे.

कंपनीने संबंधित भागधारकांना ज्यांनी लाभांश/शेअर्सवर दावा केलेला नाही तसेच आवर्ईपीएफ खात्यात त्यांचे दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स जमा करण्यापुर्वी त्यावर दावा करण्यास आवश्यक दस्तावेज सादर करणे आणि योग्य कारवाई करण्यासाठी सदर नियमानुसार आवर्ईपीएफ खात्यात हस्तांतरीत करावयाचे आहेत त्यांना वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे. भागधारकांनी कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी यांच्याकडे दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सवर दावा करण्यासाठी सदर पत्र व्यवहारत नमुदप्रमाणे आवश्यक दस्तावेज भागधारकांनी द्यावेत. येथे सूचना देण्यात येत आहे की, भागधारकांद्वारे वैध दावा प्राप्त न झाल्यास कंपनीद्वारे सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार पुढील सूचना न देता आवईपीएफ खात्यात सदर दावा न केलेले लाभांश/शेअर्स हस्तांवरीत केले जातील.

कृपया नोंद असाबी की, सदर नियमानुसार आयर्ङ्पीएफमध्ये हस्तांतरीत दाबा न केलेल्या लाभांश रकम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दाबा सांगता येणार नाही. कृपया नोंद घ्याबी की, अशा हस्तांतरणानंतर <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध तपशिलानुसार आयर्ड्पीएफकडून लाभांशासह सदर शेअर्सवर त्यांना दाबा करता वेईल.

याबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरणाकरिता संबंधित भागधारकांनी कंपनीकडे investor.relations@fineotex.com वर लेखी कळवावे किंवा संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी – मे. बिगशेअर सर्विसेस प्रा.लि., ई-२/३, अन्सा इंडस्ट्रीयल इस्टेट, साकिविहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२, दूर.:०२२-६२६३८२०४, ई-मेल:<u>vinod.y@bigshareonline.com</u>; वेबसाईट:<u>www.bigshareonline.com</u> फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरिता

सही/-

ठिकाणः मुंबई दिनांकः ०९ डिसेंबर, २०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

#### इशा मिडीया रिसर्च लिमिटेड


् **सीआयएन:** एल७२४००एमएच१९८४पीएलसी३२२८५७ **नोंदणीकृत कार्यालय:** १०वा मजला, कुशल कमर्शियल कॉम्प्लेक्स, शॉपर्स स्टॉपच्या वर, एम.जी. रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००८९. **दूर.**:०२२-४०९६६६६६,

#### ई-मेल:eshanews@gmail.com, वेबसाईट:www.eshamedia.com ४0वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोर्टिंग माहिती व पुस्तक बंद करणे

येथे सचना देण्यात येत आहे की.

- केपनीच्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० डिसेंबर, २०२३ रोजी दु.१२.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दूकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकारेता होणार आहे.
- २. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि भारत शासन व सेबी आणि कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेटस) रेखुलेशन्स २०१५ (लिस्टींग रेखुलेशन्स) नुसार एजीएम सुवना व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय अहवाल, संचालक मंडळाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरिक्षकांच अहवाल (एकप्रितपणे वार्षिक अहवाल) ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहमागीदग (डीपी)/निबंधक व भागह्स्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी नियमानुसार नोंद आहेत त्यांना **९ डिसेंबर, ०२३** रोजी पाठविण्यात आले आहेत.
- ३. वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात २३ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांन त्यांचे मत केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (कावीं) यांच्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:
- अ) एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदानाने विमर्ष केला जाईल ब) रिमोट ई-वोटिंग २७ डिसेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
- क) रिमोट ई–वोटिंग २९ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समापत होईल.
- ड) विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक २३ डिसेंबर, २०२३ आहे.
- ई) विद्युत मतदान प्रणालीने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता उपलब्ध असेल.
- फ) जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात २३ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास <u>evoting@karvy.com</u> वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर सदस्य कार्वीसह ई-वोटिंग माध्यमातून यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- ग) सदस्यांनी नोंद घ्यावी की: (१) उपरोक्त तारीख व बेळेनंतर कार्वीद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. (२) एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही; आणि (३) नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.
- अदस्यांनी नोंद घ्यावी की, ४०व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.eshamedia.com</u> आणि कार्वीच्या <u>www.evoting.karvy.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होईल.
- काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास डाऊनलोड सेक्शन अंतर्गत <u>https://</u> <u>www.evoting.karvy.com</u> वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकेन्टली





श्री साई समर्थ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, सदानंद हासू तांडेल मार्ग, श्री साई सुंदर नगर, सेंच्युरी भवन जवळ, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रुम नं.
जर्नादन मारुती आंबेकर	98/00/2000	ज्योती जर्नादन आंबेकर	10/906

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्ध आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबात त संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सायंकाळी ०७.०० ते ०९.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाणः सुंबई	सही/-
दिनांक : १०/१२/२०२३	अध्यक्ष /सचिव
	र्थ एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

जाहीर सूचना

दी वडाळा विलेजर्स को-ऑप. हीसिंग सोसायटी लि. (नोंद.क्र.बी-९४६ वु/बॉम्बे ॲक्ट व्हीआवएल १९२५) स्थापना १९५० एव्ह मारिया मेन्शन, प्लॉट क्र.२८५, श्रीमती सुमनताई जे. म्हात्रे रोड, वडाळा, मुंबई-३१.

#### परिशिष्ट- १६ (उप-विधी क्र. ३५ अन्वये)

(उन्हाजन) मयत समासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमते असलेते हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हव मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुना

१. श्री. जोसेफ जॉन डिसोझा हे बडाळा विलेजर्स को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटी लि., पत्ता: एल्ह मारिया मेन्शन, श्रीमती सुमनताई जे. म्हात्रे रोड, बडाळा, मुंबई-३१ हे सोसायटीचे मुळ सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील तळ्मजल्वावयील पलॅट क्र.एस३ चे धारक आहेत. तसेच त्यांच्या नावे असलेले शेअर क्र.ए११६ ते ए१२० असे भागप्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याबाबत अनुक्रमांक ८६ ते ९० असलेले नवीन भागप्रमाणपत्र क्र.ए२१८ दिले आहेत (वापुढे एलॅट व शेक्से हे एकत्रित सदर पलॅट म्हणू संदर्भ), बांचे सन १९७६ मध्ये कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

२. श्रीमती अॅनी जोसेफ डिसोझा बांनी सदर प्लॅटबाबत तात्पुरते सदस्या म्हणून दाखल करण्यात आले होते, ज्यांचे सन २०१० मध्वे निधन झाले, त्यांच्या परचात दिनांक २५.११.२००५ रोजीचे इच्छापत्र आहे (उगरोक दोन सदस्य यापुढे मयत सदस्या म्हणून संदर्भीत आणि संयुक्तपणे मयत सदस्य म्हणून संदर्भ). सोसायटी याद्रारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/ मालमतेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंभाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/त्सांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ट्यार्थ अर्था कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतिसिद्दी मार्गवरा त्यात्रा सांसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील गंडवर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गवरण्यात वेत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या पांडवल/ मिळकतीमधील गेडमं व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाते व्यवहार कप्रण्या सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील तयते तर, सांसायटीच्या प्रवांप हितसंबंधाच्या स्थात्राच्या सोसायटी करेल.

सोसावटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसावटीच्या कार्यालयत/ सोसावटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.९.०० तं सावं.६.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

	सही/-
	च्या वतीने व करिता
ठिकाण: मुंबई	वडाळा विलेजर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.
दिनांक: ०९.१२.२०२३	मा. सचिव

	सहा/ –
दिनांकः ०७.१२.२०२३	प्राधिकृत अधिकारी,
ठिकाण: पनवेल	फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

#### HAZOOR MULTI PROJECTS LIMITED

 सीआयएन: एल९९९९९एमएच४९९२पीएलसी२६९८५३

 नोंदणीकृत कार्यालय: सी-४५, ४था मजला, प्लॉट-२५०, सी विंग, मित्तल टॉवर,

 बॉरेस्टर रजनी पटेल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२५. दूर.:०२२-२२०००५२५,

 ई-मेल: hmpl.india@gmail.com/info@hazoormultiproject.com,

 वेबसाईट:www.hazoormultiproject.com

#### विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) व रिमोट ई-वोटिंगची सूचना

थाद्वारे सुचना देण्यात येत आहे की, हड्रार मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) मंगळवार, ०२ जानेवारी, २०२४ रोजी दु.०१.००वा. ईजीएम सुचनेत नमुद विषयावर विमर्ष कपण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ विजुअल माध्यम (ओएव्हीएम) च्या माध्यमातून होणार आहे. कंपनीने कॉर्पोरेट अफेअर्स आणि सिल्युरिटीज मंत्रालयाने जारी केलेल्या विविध परिपत्रकानुसार आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळाच्या परिप्रकानुसार ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते केलेन्या विविध परिपत्रकानुसार आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळाच्या परिप्रकानुसार ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते क्यों भारत्या विविध परिपत्रकानुसार आणि भारतीय प्रतिभुती अशा सदस्यांना ०८ डिसेंबर, २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईजीएम आयोजित करणारी सूचना पाठवणी आहे. ईजीएम आयोजित करणारी सूचना कंपनीच्या WWV.haZoormultiproject.com या वेबसाईटवर आणि सेंट्रल डिपॉडिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या WWW.evotingindia.com या वेबसाइटवर

#### रिमोट ई–वोटिंग आणि ईजीएम दरम्यान मतदान

कंपनी ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

अधिनियमाच्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुदींगुसार, भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियमा २०१५ चे नियम ४४ नुसार सदस्यांना सीडीएसएलद्वार प्रदान केलेल्या ई-वोटिंग सुविधेचा वापर करून ईंजीएम आयोजित कण्प्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

कंपनीने मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३ ही कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे. वास्तविक स्वरूपात किंवा डिमेंट स्वरूपात समभाग धारण केलेल्या भागधारकांची नावे निश्चित करणे, ज्यांना ईंजीएमच्या सूचनेनुसार व्यवहार करण्यासाठी आणि ईंजीएमला उपस्थित राहण्यासाठी व्यवसायाच्या संदर्भातं इलेवट्रॉनिक पद्धतीने मंते ट्रेण्याचा अधिकार असंत. मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३ रोजी (कट-ऑफ तारीख) सदस्यांचे मतदान हक कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेत्या इकिटी शेअर्सच्या प्राणाल असतील.

रिमोट ई–मतदान कालावधी शनिवार, ३० डिसेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि सोमवार, ०१ जानेवारी, २०२४ रोजी संध्या.५.००वा. संपेल. या कालावधीत, मदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे सिर्गेट ई–व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएडीएम सुविधेद्वारे ईबीएममध्ये उपस्थित राहतील आणि सिगेट ई–व्होटिंगद्वारे ठरावांवर आपली मते दिली नाहीत आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते ईबीएम दरम्यान ई–मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र

ज्या सदस्यांनी ईजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ईजीएममध्ये उपस्थित राह् शकतात/भाग घेऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचे अधिकार दिले जाणार नाही.

मतदानाची संपूर्ण ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी मंडळाने श्री. रणजी विनोद केजरीवाल, कार्यरत कंपनी सचिव यांची तपानसणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते; हेल्पडेस्कला evoling@cdslindia.com वर विनंत पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, जर त्यांनी आधीपासून दूस्थ-मतदानासाठी सीडीएसएलकरे नोंदणी केली असेल, त्यांनी विद्यमान लॉगइन आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरू शकतो.

ईजीएम किंबा ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि WWW.evotingindia.com वर उपलब्ध ई-चोटिंग मॅन्युअल, मदत विभागात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्ककरू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर संपर्कसाधावा.

ई-व्होटिंगशी संबंधित काही तक्रारी असल्यास, कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, २५वा मजला, ए विंग, मेरेथॉन पयुचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (ई), मुंबई-४०००१३ वेथे संपर्क साधावा. ईंमेल: helpdesk.evoling@cdslindia.com किंवा वरील क्रमांक किंवा खाली स्वाक्षरी केलेल्याशी संपर्क साधा.

ठेकाण: मुंबई

देनांक: ०८.१२.२०२३

हझूर मल्टी प्रोजेक्टस् लिमिटेडकरिता सही/-पवनकुमार नाथमल मल्लावत कार्यकारी संचालक डीआवएन:०१५३८१११ आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा कार्वी टोल फ्री क्रमांक १८००३४५४००१ वर संपर्क करावा किंवा संपर्क श्री. रघुनाथ, उपव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, वित्तीय जिल्हा, नानकरामगूडा, सेरिलींगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, ई-मेल: <u>www.evoting.karvy.com</u> किंवा दूर.०४०-२३३१२४५४ वर संपर्क करावा जे विद्युत स्वरुपाने मतदानाबाबतचे तक्रारीचे निवारण करतील.

४. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २२ डिसेंबर, २०२३ ते ३० डिसेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे भागहस्तांतरण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/-

शिल्पा पवार संचालिका

## **SBFC** SBFC Finance Limited

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४००८५९.

दिनांक: ०९.१२.२०२३

टिकाण: मुंबई

#### ताबा सूचना

#### (सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्वाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेंट्सची पुनर्रचना आणि सुरक्षा हितसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्तम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाली स्वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **तावा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.

विशेषत. केर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहार **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**च्या शुल्काच्या अधीन असतील.

कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील	
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रक्कम (रु.)	
१. मानसी हेमंत कदम	फ्लॅट क्र.३०८, ३रा मजला, जगन्नाथ प्राईड म्हणून ज्ञात इमारत,	रु.१७,२३,७१९/- (रुपर	
२. हेमत रामचंद्र कदम	एकूण कार्पेट क्षेत्रफळ ३७.१६ चौ.मी., बदलापूर, तालुका अंबरनाथ,	सतरा लाख तेवीस हजा	
पत्ता: फ्लॅट क्र.५०३, मॉर्निंग स्टार फेझ-२, ई विंग, खारवाई गाव,	जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत,	सातशे एकोणीस फक्त) १	
बदलापूर, पनवेलकर संकुलजवळ, ठाणे, बदलापूर पुर्व, महाराष्ट्र-	सर्व्हे क्र.१४५, हिस्सा क्र.२, क्षेत्रफळ ०एच-२५आर-८०पी, पी.के.	नोव्हेंबर, २०२२ रोजी	
४२१५०३.	०एच-०१आर-८०पी, एकूण क्षेत्रफळ ०एच-२५आर-६०पी,		
मागणी सूचना दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२२	मालमत्ता ५ रु २५ पैसे, गाव बदलापूर, तालुका अंबरनाथ,		
कर्ज क्र.:०६९००००७८२४डीएच (पीआर००६८४१७५)	जिल्हा ठाणे, कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्यादेत		
	असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड.		
	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३		
१. शिवकुमार आर. मुदलियार	फ्लॅट क्र.३०५, स्वामी प्रसाद म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट	रु.३,०७,८२१/- (रुप	
२. प्रतिभा एस एम	क्र.१५, सर्व्हे क्र.५७, हिस्सा क्र.(भाग), सीटीएस क्र.९००७,	तीन लाख सात हजा	
पत्ता: फ्लॅट क्र.३०५, स्वामी प्रसाद, अपार्ट बी, कॅबिन रोड, भवानी		आठशे एकवीस फक्त) २	
चौक, भवानी माता मंदिरा समोर, ठाणे, अंबरनाथ, महाराष्ट्र-	ठाणे, क्षेत्रफळ ९५० चौ.फु., सुविधांसह चार खोल्यांचा समावेश	मे, २०२२ रोजी	
४२१५०१.	असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पूर्व: २० फीट	· ·	
मागणी सूचना दिनांक: ३० मे, २०२२	रस्ता आणि प्लॉट क्र.१९ व २० चा भाग, पश्चिम: प्लॉट क्र.१३		
कर्ज क्र.:0४५००००८५६२डीएच (पीआर००६८२३७५)	चा भाग व गट क्र.५७ चा भाग; उत्तर: रस्ता; दक्षिण: प्लॉट		
	क्र.१६.		
	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३		
१. किशन शंकर कूंभार	फ्लॅट क्र.ई-७०५, ७वा मजला, ओम साई टॉवर्स म्हणून ज्ञात	रु.२३,०२,२०६/- (रुप	
२. अंकिता उमाकॉत मालविया	इमारत, प्लॉट बी, इमारत क्र.३, सर्व्ह क्र.१३१, हिस्सा क्र.८/	तेवीस लाख दोन हज	
पत्ता: घर क्र.४५, द्वारा श्री सुरज ज्वेर्ल्स, स्टेशन रोड, परांजपे	२सी व ८/१ए+२सी, सीटीएस क्र.९३७८ व ९३७९, गाव अंबरनाथ,	दोनशे सहा फक्त) २	
कॉम्प्लेक्स समोर, अंबरनाथ पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१.	अंबरनाथ (पुर्व), क्षेत्रफळ ४३.२१ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र) येथील	नोव्हेंबर, २०२२ रोजी	
मागणी सूचना दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२२	मालमत्तेचे सर्व भाग व खंड.		
कर्ज क्र.:०६९००००९०९१डीएच (पीआर००६८४२६०)	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३		
१. वरुण विजयकुमार गुप्ता	फ्लॅट क्र.१२०३, क्षेत्रफळ ४०.८२ चौ.मी. तत्सम ४३९ चौ.फू.	रु.३१,१७,०७०/- (रुप	
२. सोनम गुप्ता	(कार्पेट) (रेराच्या कलम २(के) अंतर्गत कार्पेट क्षेत्र या संज्ञेच्या	एकतीस लाख सतरा हज	
पत्ता: सी १ थम्स फ्लॅट क्र.१३, गोदरेज हिल, खडकपाडा, कल्याण	व्याख्येनुसार), १२वा मजला, सी विंग, पटेल्स इलिझीयम म्हणून	सत्तर फक्त) 0८ नोव्हेंबर	
पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१.	नावाने ज्ञात इमारत, प्लॉट सी मालमत्ता, जमीन सर्व्ह क्र.५८,	२०२२ रोजी	
मागणी सूचना दिनांक: १६ नोव्हेंबर, २०२२	हिस्सा क्र.४/२ व सर्व्हे क्र.५८, हिस्सा क्र.६बी, गाव पाले, ता. व		
कर्ज क्र.:२५१००००१०१९डीएच (पीआर००६९१७३७)	नोंद उप-जिल्हा अंबरनाथ व जिल्हा व नोंद जिल्हा ठाणे, अंबरनाथ		
	महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व		
	खंड.		
	ताबा दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३		
सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्य	ांच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष		
<b>^</b>		सही/	
ठिकाण: ठाणे		(प्राधिकृत अधिकारी	
दिनांक: १०.१२.२०२३ एसबीएफसी फायनान्स लिमित			